

July 31, 2022

To,

BSE Limited

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

BSE Scrip Code: 539141

Dear Sir / Ma'am,

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1 G Block, Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai – 400 051.

NSE Scrip Code: UFO

Subject: Newspaper Advertisement of the Notice regarding 18th Annual General Meeting of the Company - Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement regarding electronic dispatch of the Annual Report of the Company for the financial year 2021-22 alongwith Notice of the 18th Annual General Meeting of the Company which is scheduled to be held on Tuesday, August 23, 2022 at 03:00 p.m. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OVAM'). The said notice was published on July 30, 2022 in the following newspapers:

- 1) The Financial Express; and
- 2) Loksatta

The above information will also be hosted on the website of the Company www.ufomoviez.com

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For UFO Moviez India Limited

Kavita Thadeshwar Company Secretary

Encl: a/a

FINANCIAL EXPRESS

• AMOUNT TO BE SPENT IN INDIA, UK

ALL lines up \$200-m capex for EV arm

Chennai, July 29

WITH DEMAND FOR electric vehicles increasing, Ashok Leyland (ALL) has lined up \$150-\$200 million capex over a period of two years for its electric vehicle subsidiary Switch Mobility, Dheeraj Hinduja, executive chairman, ALL told media on Friday.

the commercial For vehicle segment, company has set aside ₹750 crore each as capex for the next two years. The Hinduja flagship company is also exploring whether to set up a separate platform for light commercial vehicles (LCVs) and allot additional capex for the vertical.

Addressing media through virtual mode on the company's first quarter performance, Hinduja said medium and heavy commercial vehicle (M&HCV) business has been growing and the company has surpassed 30% market share in the first quarter. The company is growing the network to push additional volumes. Trucks and tippers have been showing significant growth and the company is lining up ₹750 crore each as capex for the next two years.


"For the EV subsidiary Switch Mobility, we will be having a capex of \$150 million to \$200 million over a period of two years. That may be spent in UK and India," he said.

IOC posts ₹1,993-cr loss on fuel price freeze

FE BUREAU New Delhi, July 29

STATE-OWNED INDIAN OIL Corporation (IOC) on Friday reported a ₹1,993 crore loss due to a price freeze in petrol and diesel during the first quarter of the current fiscal. The company reported ₹5,914 crore net profit in the same quarter last fiscal.

Along with its peers in oil marketing space, IOC has not raised retail prices for transport fuels in proportion to the rise in crude oil prices. This eroded gains in average gross refining margin (GRM) that zoomed to \$31.81 per barrel in Q1FY23 compared with \$6.58 a barrel in the same quarter last



"The core GRM or the current price GRM for the period April-June, 2022 after offsetting inventory loss/gain comes to \$25.34 per barrel. However, the suppressed marketing margins of certain petroleum products have offset the benefit of increase in GRM," IOC

This is the first quarterly loss for the company in over two years. The company had in January-March 2020 reported a net loss because of inventory

In a July 11 report, ICICI Securities had said that oil marketing companies - IOC, Bharat Petroleum and Hindustan Petroleum - may post a combined loss of ₹10,700 crore in the first quarter of the current fiscal.

The brokerage firm said the loss will be due to selling transport fuels at a loss of ₹12-14 per litre even as there GRMs will remain fairly strong at \$17-18 per barrel.

IOC's profit before tax for the reporting quarter was Rs 2,529 crore compared with Rs 7,798 crore a year earlier. Revenue from operations rose to Rs 2.52 trillion from Rs 1.55 trillion. The net profit margin was at (-) 0.79% compared with 3.83% a year earlier.



Automaker posts ₹68-cr profit in Q1

HINDUJA FLAGSHIP commercial vehicle major Ashok Leyland has bounced back to black in first quarter of FY23, reporting a net profit of ₹68 crore as against net loss of ₹282 cr in Q1 FY22, on the back of increased sales volumes both in domestic and export fronts. The Chennai-headquartered company reported a 145 % increase in y-o-y revenues at ₹7,223 crore as against ₹2,951 crore in the same quarter last — FE BUREAU


Hinduja said the company is close to finalising strategic investors for Switch Mobility and the announcement is just

weeks away."We have been for the past months in discussions with many investors. We were not in a hurry to seal the deal as we want strategic investors who share our company's vision," he

ALL is on course to launch complete range of CNG vehicles by this fiscal end, despite the recent spike in CNG prices."The fuel price escalations are temporary and we are going ahead with our alternate fuel vehicles plan," he said adding, 'the CNG products introduced by the company have been received well. Hinduja said that commodity prices are beginning to decline and the benefit of this will be seen in the coming quarters. Gopal Mahadeven, wholetime director & CFO, ALL, said the company is studying whether another platform is required for LCVs given that the company has always been launching differentiated products. "For that we require additional capex which may not be a lumpy one for one year, it may spread across a couple of years,"

On the overall capex of ₹750 crore each for next two years, Mahadevan said that the company, at the beginning of fiscal, typically lines up a capex somewhere between ₹500-₹750 crore. However, the company does not end up exhausting the whole amount. "We are very much tight on project and capex management,"he added.

NTPC Q1 net profit rises 15% to ₹3,978 cr



FE BUREAU New Delhi, July 29

COUNTRY'S LARGEST **POWER** generation company NTPC on Friday reported a 15.51% rise in consolidated net $profit for the first \, quarter \, of \, the \,$ current fiscal at ₹3,978 crore on higher sales and tariff. The company had reported ₹3,444 crore net profit in the same

period last fiscal. The board of the state-run firm, at its meeting held Friday, approved raising ₹12,000 crore through bonds or non-convertible debentures by way of private placement in the domestic market. In the June quarter, NTPC's gross power generation was at 86.88 billion units compared to 71.74 billion units in the same period a year ago. Coupledwith a 22.52% rise in aver-

age tariff to ₹4.57 per unit, NTPC's revenue rose to ₹43.561 crore from ₹30,391 crore a year

During the reporting quarter, NTPC imported 4.33 million tonne (MT) coal compared with just 470,000 tonne in the same period last fiscal. The supply of domestic coal for its plants stood at 51.24 MT, up from 45.81 MT in the year-ago period.NTPC's captive coal production was at 4.1 MT, up from 2.46 MT a year earlier.

"NTPC's coal stations achieved a plant load factor of 80.39% as against the national average of 69.49% during O2FY23,"the company said in a statement. At the end of June 2022, NTPC's installed capacity, as a group, stood at 69,134 MW compared with 66,085 MW in the year ago period.

COO quits in latest blow for Zilingo

at the troubled

in May after an

financial

irregularities

YOOLIM LEE & OLIVIA POH

THE CHIEF OPERATING officer of Zilingo Pte has resigned from the company after a tenure during which the fashion e-commerce startup rose to prominence before plunging into a

It marks the latest Aadi Vaidya, high-level departure who joined the company in 2015 and became the company. CEO Ankiti COO two years Bose was dismissed later, confirmed his resignation investigation by an when contacted independent firm Bloomberg News. Friday is his into complaints of last day at the company, Vaidya said in his

response. have resigned and decided to move on from Zilingo," he said. "It was a place that shaped me both personally and professionally and gave me great colleagues and friends. I feel now is the time to

move on, clear my head and reset priorities for the future."

It marks the latest high-level departure at the troubled company. Chief executive officer Ankiti Bose was dismissed in May after an investigation by an independent firm into complaints of financial irregularities. Chief Finan-

> cial Officer Ramesh Bafna, a former CFO of fashion e-commerce platform Myntra, also left in May, a mere two months after joining startup. The exits put the company under the leadership of Dhruv Kapoor,

 $founder and \, chief$ technology officer who owns about 8% of Zilingo. Vaidya has a 2% stake in the company. Kapoor has been trying to draw investment to keep the company afloat. - BLOOMBERG

PhonePe fully acquires OSLabs, ending legal tussle with AGPL

Bengaluru, July 29

PHONEPE, A DIGITAL payments enabler, has acquired 100% stake in OSLabs - a content and app discovery platform - in an all cash deal, a company spokesperson said.

The deal size was not

immediately known but PhonePe, AGPL and OSLabs reached an amicable settlement in the matter, with PhonePe acquiring AGPL's entire stake at a premium, the companies said in a statement. Walmart-owned PhonePe already owned about 25-30%

This announcement ends the long legal tussle between PhonePe and shareholders of OSLabs, Affle and Ventureast Fund on the valuation of OSLabs, Mid-2021, PhonePe was close to acquiring OSLabs for \$60 million. But, Affle which was then the largest shareholder - objected the deal, saying the true valuation stood at \$90 million and it was unwilling to sell its majority stake at a lower valuation.

With the acquisition of, PhonePe will further its vision of building a homegrown horizontal, local Appstore -

PhonePe Switch. The already existing feature allows users to browse multiple apps within the PhonePe app, without downloading them. It has portals like Ola, Swiggy, McDonalds, Domino's among others.

"We are very excited to embark on this journey with OSLabs, and build just the kind of the localised App store that India needs," said Sameer Nigam, founder and CEO, PhonePe. About 100 employ ees of OSLabs and its founders, will all be a part of PhonePe as part of this acquisition, the spokesperson said.

Reg. Office: 149, 1st Floor, Kilokari, Ring Road, Ashram, New Delhi-110014
Corporate Office: 1401-1411, 14th Floor, Logix City Centre, Sector-32, Noida-201301, Uttar Pradesh
Tel.: 0120-6013232, Email: dfm@dfmfoods.com, Website: www.dfmfoods.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **OUARTER ENDED 30th JUNE, 2022**

(Rs. in Lakhs)

QUARTER ENDED 30 JOHE, 2022 (No. III Edition							
SI.	Particulars	Quart	er Ended	Year Ended			
No.		30 th June, 2022	30 th June, 2021	31 st March, 2022			
		Unaudited	Unaudited	Audited			
1.	Total income from operations	14590	11045	55445			
2.	Net Profit / (Loss) for the period	(1921)	(222)	(3271)			
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/ (Loss) for the period before tax	(1921)	(222)	(3271)			
4.	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1441)	(173)	(2476)			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)	(1434)	(162)	(2447)			
6.	and other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital, Equity Shares of Rs. 2/- each	1005	1005	1005			
7. 8.	Other Equity as shown in the Audited Balance sheet Earnings Per Equity Share of face value of Rs.2/- each			14269			
	(for continuing and discontinued operations) Basic Diluted	(2.87) (2.87)	(0.34) (0.34)	(4.93) (4.93)			

Place: Noida

Date: 29th July, 2022

1. The above unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022 were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taker on record by the Board of Directors at their meeting held on 29th July, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above financial results and they have issued an unmodified report.

These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles as laid down in the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

 The Company has net deferred tax liability amounting to Rs. 172 lakhs as at June 30, 2022 which is after set-off of deferred tax asset recognised on brought forward and current period unabsorbed loss and depreciation amounting to Rs. 1,350 lakhs as at June 30, 2022 consistent with 4. The Code on Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits

However, the date on which the Code will come into effect has not bee notified. The Company will assess the impact of the Code when it com-Based on the guiding principles in Ind AS 108 on 'Operating Segments' th

namely Snack Foods. Accordingly there are no reportable segments. The figures for the preceding quarter ended 31st March, 2022, as report in these financial results, are the balancing figures between audited resu in respect of the full financial year ended 31st March, 2022 and publishe

year to date unaudited figures up to the third quarter of that financial year. The above is an extract of the detailed format of the unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of th unaudited Financial Results for the guarter ended 30th June, 2022 ar available on the BSE website at www.bseindia.com, NSE website www.nseindia.com and on the Company's website at www.dfmfoods.com

> FOR AND ON BEHALF OF THE BOARD LAGAN SHASTRI

MANAGING DIRECTOR & CEO





UFO Moviez India Limited

CIN: L22120MH2004PLC285453, and Corporate Office: Valuable Techno Park, Plot #53/1, Road #7, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai – 400093 Tel: +91 22 40305060 Fax: +91 22 40305110

NOTICE OF THE 18TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ('AGM') of the members of UFO Moviez India Limited ('the Company') will be held on Tuesday, August 23, 2022 at 03.00 PM IST through Video Conference ('VC') / Other Audic /isual Means ('OAVM').

In compliance with General Circulars April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and other applicable provisions of the Companies Act, 2013 ('**the Act**') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), companies are allowed to hold AGM through VC / OAVM ithout physical presence of shareholders at a common place. Accordingly, the AGM of the Company will be held through VC / OAVM to transact the business as set forth in the in the Notice of the 18th AGM.

In compliance with the said MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the 18th AGM and Annual Report for the financial year 2021-22, have been sent to all the members whose emails IDs are registered with the Company/ Depositories. The dispatch of the Notice and Annual Report 2021-22 through emails has been completed on August 29, 2022.

The Notice of the 18th AGM and the Annual Report 2021-22 is made available on the website of the Company at https://www.ufomoviez.com/investor, on the website of KFin Technologies Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company ("KFintech") at https://evoting.kfintech.com/and on the websites of SSE Limited at https://www.bseindia.com/ and National Stock Exchange or India Limited at https://www.nseindia.com/.

The Company is providing the facility to its Members holding shares in physical form or dematerialized form, to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of 18th AGM by electronic means through both remote evoting and e-voting at the AGM. The voting rights of members shall be in proportion of to the equity shares held by them in the paid-up share capital of the Company. Members participating through VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. All Members are informed that:

- Members may attend the 18th AGM through VC by accessing https://emeetings.kfintech.com and by using their e-voting credentials.
- The instructions for participating through VC and the process of e-voting. including the manner in which Members holding shares in dematerialized form or physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the
- Members whose name appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, August 16, 2022 shall be entitled to cast vote through remote e-voting or e-voting during AGM.
- Remote e-voting will commence on Thursday, August 18, 2022 at 9:00 a.m. (IST) and will end on Monday, August 22, 2022 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled. Once the vote on a resolution stated in the AGM Notice is cast by member through remote e-voting, the member shall not be allowed to change it subsequently and such vote which has been cast using remote e-voting shall be treated as
- Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquire shares of the Company and become a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. August 16, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. However, if he / she is already registered with KFintech, for remote e-Voting then he /she can use his / her existing User ID and password for casting the vote.
 - In case of Individual Shareholders holding securities in dematerialised mode and who acquire shares of the Company and become a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cutoff date i.e. August 16, 2022, may follow the steps mentioned in the Notice of the AGM.
- Members attending the e-AGM who have not already cast their vote by remote e-voting will be able to cast their vote electronically during the AGM (when window for e-voting is activated upon instructions of the Chairman). The Members may participate in the e-AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. Members who have not registered their e-mail address are requested to
- register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nankramguda, Hyderabad-500 032. The Company has enabled the Members to temporarily update their email
- address and mobile number by accessing the link https://ris.kfintech.com/ clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx for the limited purpose of receiving the Annual Report 2021-22 and the Notice of the 18th AGM (including e-voting instructions) electronically SEBI has mandated the submission of PAN, KYC details and nomination
- by holders of physical securities by March 31, 2023 and linking PAN with Aadhaar by March 31, 2022 vide its circular dated November 03, 2021 and December 15, 2021. Shareholders are requested to submit their PAN. KYC and nomination details to the Company's registrars - KFintech at einward.ris@kfintech.com. The forms for updating the same are available at https://ris.kfintech.com/default.aspx
- In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions '**FAQs**') and E-voting user manual available at the download section o https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1800-309-4001 for any further clarifications.

Date : July 29, 2022

For UFO Moviez India Limited Kavita Thadeshwa

MCX(H)

MULTI COMMODITY EXCHANGE CLEARING CORPORATION LIMITED

Exchange Square, Suren Road, Andheri (East), Mumbai - 400 093, India CIN: U74999MH2008PLC185349 | Email: ig-mcxccl@mcxccl.com | website: www.mcxccl.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in Lakh)

PARTICULARS	Three months ended 30 June, 2022 Unaudited	Three months ended 31 March, 2022 Audited	Three months ended 30 June, 2021 Unaudited	Year ended 31 March, 2022 Audited
1. Total Income from Operations	2,190	2,162	1,927	7,602
Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	950	803	692	2,634
3. Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	950	803	692	2,634
4. Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	950	795	692	2,626
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	960	804	646	2,575
6. Equity Share Capital (of ₹ 10/- per share)	23,999	23,999	23,999	23,999
7. Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	(13,682)
8. Earnings Per Share (of ₹ 10/- each)*				
Basic (₹):	0.40	0.33	0.29	1.09
Diluted (₹):	0.40	0.33	0.29	1.09

st Earnings per share for the interim period is not annualised.

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.mcxccl.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 29, 2022

Place: Mumbai | Date: July 29, 2022

For Multi Commodity Exchange Clearing Corporation Limited

Narendra Ahlawat

Managing Director & CEO



गोवंडीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले

मुंबई : गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातील एका घरात शुक्रवारी सकाळी चार मृतदेह सापडले असून त्यात पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पत्नी आणि मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुख शकील खान यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली

शकील जलील खान (३४), रजिया खान (२५), सरफराज खान (७) आणि अतिसा खान (३) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. शकील हे शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथे कुटुंबीयांसोबत राहत होते. याच परिसरात त्याचे किराणा मालाचे दुकान आहे.

त्यांचा लहान भाऊ सुफियान हा शुक्रवारी सकाळी शकीलच्या घरी गेला, त्या वेळी या घटनेची माहिती मिळाली. त्याने तत्काळ शिवाजी नगर पोलिसांशी संपर्क साधला. चौघांचेही मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

(पान ३ वरून) बांधकाम, मेट्रो

मार्ग-अ मधील सीए ५४ चे बांधकाम

करणाऱ्या कंत्राटदारामाफेत करण्यात

येणार आहे. या कंत्राटदारास मुंबई

महानगरपालिकेच्या २०१८च्या

दरसूचीतील दरानुसार बांधकाम

करण्यास मान्यता देण्यात आली.

मेट्रो १० : गायमुख ते शिवाजी चौक

४ मेटो स्थानके : गायमुख रेती बंदर.

वर्सोवा चार फाटा, काशिमिरा आणि

एकुण अपेक्षित खर्च ३६०० कोटी

• टाणे आणि मीरा रोडला थेट जोडणी

मेट्रो १२ : कल्याण ते तळोजा

• २०.७५ कि.मी.ची मार्गिका

🗕 १८ मेट्रो स्थानके : कल्याण

एपीएमसी, गणेश नगर (कल्याण)

पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली

एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा,

मानपाडा (डोंबिवली पूर्व), हेदुटणे,

टाकले. या छाप्यात काही

कागदपत्रे ताब्यात घेण्यात

आली. छाब्रिया यांना मुंबई

पोलिसांच्या गुन्हे शाखेने

डिसेंबर २०२० मध्ये

फसवणूक व बनावट कर्ज

मिळवल्याच्या आरोपाखाली

विमानतळ परिसरातील

मुंबई: उंचीच्या नियमांचे

उल्लंघन करणाऱ्या २०१०

च्या पाहणीत आढळून

आलेल्या मुंबई विमानतळ

परिसरातील ४८ इमारतींच्या

नियमबाह्य मजल्यांवरील

कारवाई अटळ आहे.

नियमांचे उल्लंघन करून

बांधण्यात आलेल्या या

इमारतींच्या मजल्यांवरील

पाडकामाची कारवाई कशी

करणार ? असा प्रश्न करून

त्याचा अहवाल सादर

करण्याचे आदेश उच्च

न्यायालयाने शुक्रवारी मुंबई

उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना

असल्याचा मुद्दा उपस्थित

परिसरात उंचीच्या नियमांचे

बांधकामांवर कारवाईची

देखभालीमध्ये

करतानाच

उल्लंघन

विमानाच्या

विमानतळ

करणाऱ्या

४८ इमारतींकडून

उंचीच्या नियमाचे

उल्लघन

अटक केली होती.

(मीरा रोड)

शिवाजी चौक.

• ९.२ कि.मी.ची मार्गिका

आर्थिकबृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून पूर्वलक्ष्यी प्रभावाने आरक्षण देणे अयोग्य- उच्च न्यायालय

मराटा आरक्षणाचा निर्णय बेकायदा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबर्ड : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) पूर्वलक्ष्यी प्रभावाने आरक्षणाचा लाभ देणारा महाविकास आघाडी सरकारचा २३ डिसेंबर २०२० रोजीचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदा ठरवला. निर्णयाची प्रत उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. परंतु शासनाच्या या निर्णयाचा आधार घेऊन ईडब्ल्यूएस प्रवर्गातून विविध सरकारी विभागातील भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाभ मिळणार नाही.

सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने जून २०१९ मध्ये योग्य ठरवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थिगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला होता. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने या समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी

काय झाले ?

'ईडब्ल्यूएस'चा कायदा केंद्र सरकारचा आहे. त्यासाठी या वर्गातून आरक्षण घेताना काही उत्पन्नाच्या अटी, शर्ती घातलेल्या होत्या. यातही ही सवलत वैकल्पिक होती. त्यामुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने २३ डिसेंबर २०२० रोजी शासननिर्णय काढला. त्यात मराठा समाजाच्या उमेदवारांनी मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत ईएसडब्ल्यू प्रवर्गातील आरक्षणाचा लाम घ्यावा किंवा खल्या प्रवर्गातून लाभ घ्यावा, असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने हा शासननिर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू असल्याचे सरकारने तो प्रसिद्ध करताना प्रामुख्याने स्पष्ट केले होते.

केंद्र सरकारने खुल्या केलेल्या १० टक्के आरक्षणात सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा निर्णय २३ डिसेंबर २०२० काढण्यात आला. तसेच या निर्णयाच्या आधीपासून ज्या सरकारी विभागांतील भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत त्यांना हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

मराठा समाजातील तरुणांना ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून महावितरणच्या भरती प्रक्रियेतही

ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याच्या मागणीसाठी याचिका केली न्यायमूर्ती दीपंकर आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या

खंडपीठाने या प्रकरणी शुक्रवारी निर्णय ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांची याचिका

ठरवल्या.

सहभागी होण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. परंतु सरकारचा हा निर्णय आपल्यावर अन्यायकारक असल्याचा दावा करून ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करता येऊ शकत नसल्याचे म्हटले होते. तर मराठा समाजाच्या

उमेदवारांनीही

जाहीर सूचना याद्वारे सर्वसाधारण जनतेस सार्वजनिक पणे कळविण्यात येत आहे की खालील परिशिष्टात विशेष विवरणित भागीदारी फर्मच्या फ्रीहोल्ड मालमत्तेच्या (''सदर मालमत्ता'') पुनर्विकासा संदर्भात (i) श्री निलनीबेन नरसीभाई शिंगाडिया (ii) श्री रोशन नरसीभाई शिंगाडिया (iii) श्री भव्य कैलाश शिंगाडिया आणि श्री भरत अनिल शिंगाडिया, सर्च राहणारे फ्लॅट क्र. सी-९०, भारती भवन, गावठाण रोड क्र. २, चेंब्र, मुंबई ४०० ०७१ आणि सर्व हे मेसर्स शिंगाडिया इंजीनियरिंग वर्क्स (''पार्टनरशिप फर्म'') चे विद्यमान पार्टनर असल्याचे दावाधारक आहेत आणि सदर फर्मचे प्रमुख व्यावसायिक कार्यालय तळ मजला, शिगाडिया इंजीनियरिंग इंडस्ट्रीअल इस्टेट, जैन मंदीर आणि पोस्ट ऑफिस जवळ, गोवंडी (पूर्व), मुंबई ४०० ०८८ येथे आहे आणि श्री विवेक रावते (जे असिस्टंट सब-रजिस्ट्रार, कुर्ला -१,

TATA

TATA POWER दी टाटा पावर कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१.

दूर. : ९१ २२ ६६६५ ८२८२ फॅक्स : ९१ २२ ६६६५ ८८०१

सीआयएन : एल२८९२०एमएच्१९१९पीएलसी०००५६७

नाद ।दनाक सूचना

प्रदानाच्या कारणासाठी मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ हा नोंद दिनांक निश्चित करण्यात आल

. एकूण प्रत्येकी ₹४,६२,५०० च्या सुरक्षित विमोचन योग्य नॉन-कन्व्हर्टिबल डिबेन्त

सदर कर्जरोख्यांच्या (आयएनई२४५ए०७३८२) एकूण ₹१६,००,००,०००ची विमोचन

दी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडकरित

कंपनी सचिव

(मालिका एल ते ओ) १,६००-९.१५% वर वार्षिक व्याज आणि

दोन्ही १६ सप्टेंबर २०२२ रोजी देय.

दिनांकित : २९ जुलै २०२२

ई-मेल : tatapower@tatapower.com संकेतस्थळ : www.tatapower.com

पार्टनरशिप फर्मच्या भागीदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर मालमत्ता ही सम्पूर्णपणे भारम्त स्वरूपात आहे. कोणतीही पार्टी किंवा व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागा संबंधी किंवा त्यावर किंवा त्यासाठी किंवा त्या मध्ये विक्री, अदलाबदली, असाइनमेंट, भाडेपट्टा. भाडेकरू, गहाण, परवाना, सुविधाधिकार, भेटवस्तू, वारसाहक्क, प्रभार, ग्रहणाधिकार, लिसपेंडेंस लाभदायक अधिकार/हितसंबंध किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही प्रकारचे अधिकार नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी असेल तर यादवारे त्यांना कळविण्यात येते की त्यांनी सदरह सूचनेच्या प्रसिद्दीच्या १४ (चीदा) दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीदारांना याबाबत लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा सदर मालमत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागा संदर्भात कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा अस्तित्वात नाही, असे मानण्यात येईल. कृपया लक्षात घ्या की १४ (चौदा) दिवसांची ही मुदत संपल्यानंतर मिळालेल्या कोणत्याही दाव्यावर कसलाही विचार केला जाणार नाही आणि असा कोणताही दावा अस्तित्वात

मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयात दस्तऐवज क्र. बीडीआर३-०२९१५-२००५ स्वरूपात रीतसर

नोंदणीकृत ऑल्टरनेट अकोमोडेशन एग्रीमेंट दिनांक २५ एप्रिल २००५ अंतर्गत अधिकाराचे

दावाधारक आहेत) यां सर्वांशी आमचे अशील अंतिम टप्प्यात वाटाघाटी करीत आहेत.

वरील संदर्भित परिशिष्ट :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व प्रभाग मधील मूल्यांकित, मोजमाप ५९९.६० चौरस मीटर्सच्या समतुल्यची ७१७ चौरस यार्ड्सची जमीनीच्या सदर मालमत्ते मध्ये देवनार येथे सिटी सर्वे क्र. २४४ बी आणि सर्वे क्र. १८, हिस्सा क्र. ३ धारक आणि आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा नोंदणीकरण मध्ये असलेली आणि मुंबई जिल्हा नोंदणीकरण मधील आणि वांद्रे उप जिल्हा नोंदणीकरण मधील बृहन्मुंबई मध्ये देवनार गोवंडी येथे असलेली आणि विद्यमान इंडस्ट्रीअल नॉन-एग्रीकल्चरल जमीनीचे सर्व तुकडे आणि हिस्से आणि जे खालील प्रमाणे सीमांकित आहे : अर्थात :-पश्चिमेस किंवा त्या दिशेने आणि दक्षिणेस किंवा त्या दिशेने विद्यमान रोड द्वारे

उत्तरेस किंवा त्या दिशेने सर्वे क्र. १८, हिस्सा क्र. १ (पार्ट) धारक मालमत्ते द्वारे

दिनांक २८ जुलै, २०२२

महेश मेनन, प्रोप्रायटर महेश मेनन ॲण्ड कं. ॲडव्होकेट्स ॲण्ड नोटरी

स्वाक्षरी/-

१०१, १ला मजला, ११०, मित्तल एवेन्यू, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मंबर्ड ४०० ०२३, ई-मेल : mmcolaw@hotmail.com

जाहीर घोषणा

अर्ज ए

वाकळण, तुर्मे, पिसार्वे आगार, पिसार्वे

टाणे-नवी मुंबई जोडमार्गिका मेट्रो मार्ग - ४ आणि ४ अ च्या

अपेक्षित खर्च ४९३२ कोटी रुपये.

आणि तळोजा.

- साधारण सल्लागारास २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढीच्या प्रस्तावास तसेच अधिदानासही मान्यता मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ब
- प्रकल्पाच्या सल्लागाराच्या कार्यकालावधीत मेट्रो मार्ग ७ करीता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत, तसेच मेट्रो मार्ग २ ब करिता ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढीस, कंत्राटाच्या रकमेतील वाढीचा प्रस्ताव स्वीकारण्यास आणि

अधिदान करण्यास मान्यता

छाब्रिया यांच्याविरोधात 'ईडी'कडून गुन्हा

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) डीसी मोटर्सचे मालक दिलीप

छाब्रिया यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात ईडीने गुरुवारी मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापे

🗕 तळोजा एमआयडीसी रोड ते एनएच ४ दरम्यानच्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठीची निविदा मंजूर. प्रत्यक्ष कामानुसार संभाव्य भाववाढीस व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या करारनाम्यातील अटीप्रमाणे अधिदानास मान्यता.

ठाण्यात प्रकल्पांचे ठाण (इनसॉलव्हन्सी आणि बँकरपटसी बोर्ड ऑफ इंडिया नियमावली ६ च्या अंतर्गत (ऐच्छिक परिसमापन प्रक्रिया) नियमावली, २०१६) राज आकेड्स अँड एन्क्लेवज प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंनी लक्ष देण्यासाठी कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे

	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	राज आर्केड्स अँड एन्क्लेवज प्रायव्हेट लिमिटेड
	कॉर्पोरेट कर्जदाराच्या समावेशाचा दिनांक	२५/०५/२००९
	कॉर्पोरेट ऋणको ज्या प्राधिकरणाच्या अंतर्गत अंतर्भूत/नोंदणीकृत आहे	कंपनी निबंधक, मुंबई
s.	कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर कॉर्पोरेट व्यक्तींसाठी	यू४५२०२एमएच२००९पीटीसी१९२६६०
١.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य	सी १०१, १ला मजला, रत्नाकर, एकता भूमी क्लासिव

६. कॉर्पोरेट कर्जदाराच्या दिवाळखोरी सुरू होण्याचा दिवाळखोरी तराव प्रक्रियेच्या समाप्तीचा अंदाजे दिनांक ०८.०१.२०२३ पी०१५२९/२०१९–२०२०/१२४६१

पत्रव्यवहारासाठी पत्ता आणि ई-मेल आयडी इ -मेल : cirpraepl@gmail.com

कार्यालय (जर असल्यास) त्याचा पत्ता

१३. ऋणको वर्गामध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम १. कुमुद शेखर करण्यास पात्र असलेल्या दिवाळखोरी व्यावसायिकाचे नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-

नाव (प्रत्येक वर्गामध्ये तीन नावे) एन००२०६/२०१८-२०१९/१२३५८ ई-मेलः kumud.shekhar@gmail. com

नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५२०/२०१८-२०१९/१२२६७ ई—मेलः ashishvyas2006@gmail.com एन०११४०/२०२१-२०२२/१३७९३

महावीरनगर, कांदिवली (प.), मुंबई - ४०००६७

ई-मेलः anshul.pathania@gmail.com

९०१, सनसेट हाईट्स, हातीसकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००१

ई-मेलः tfkhatriassociates@gmail.com १४. (ए) संबंधित अर्ज आणि (बी) अधिकृत प्रतिनिधींचा (ए) वेब लिंकः https://ibbi.gov.in./home/downloads (बी) प्रत्यक्ष पत्ताः ९०१, सनसेट हाईट्स, हातीसकर मार्ग, प्रभादेवी

ह्याद्वारै सूचना देण्यात येते की राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण ह्योंनी **राज आर्केड्स अँड एन्क्लेवज प्रायव्हेट लिमिटेड**चे ऐच्छिक प<mark>रि</mark>सर प्रक्रिया सरु करण्याचे आदेश १२/०७/२०२२ रोजी जारी करण्यात आला होता **राज आर्केड्स अँड एन्क्लेवज प्रायव्हेट लिमिटेड** च्या धनकोनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यासाठी परिसमापक ह्यांच्या कार्यांनया रकाना क्र. १० मध्ये नमद करण्यात आलेल्या पत्त्यावर **१० ऑगस्ट २०२२** रोजी किंवा त्यापर्वी सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. वित्तिय धनको ह्यांनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच सादर करावेत. सर्व अन्य समभागधारकांनी त्यांच्या दाव्यां<mark>चे</mark> पुरावे व्यक्तिशः टपालाद्वारे सादर करावेत. रकाना ऋ १२ मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार वित्तीय धनको वर्गाचे, अर्ज सीए : [एन.ए.] मधील वर्गाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यास आलेल्या यादीमधील तीन ठराव व्यावसायिक ह्यांच्यामधून एका अधिकृत प्रतिनिधीचे नाव नमूद <mark>क</mark>रण्यात् यावे जसे रकाना क्र. १३ मध्ये नमूद करण्यात आले आहे. खाली नमूद करण्यात आलेल्या ठराविक अर्जाच्याद्वारे पुराव्यांसह दावे सादर <mark>क</mark>रण्या

दिशाभूल करण्यात येणारे पुरावे सादर करण्यात आल्यास ते दंडास पात्र असेल

राज आर्केड्स अँड एन्क्लेवज प्रायव्हेट लिमिटेडकरिता अंतरीम ठराव व्यावसायि नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५२९/२०१९-२०२०/१२४६१

OSBILife

सूचना

२२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व अतिरिक्त माहितीची सूचना

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनी कायदा, २०१३ मधील सर्व लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत करण्यात आलेले सर्व नियम आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेली सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, आणि यासंदर्भात त्यानंतर जारी करण्यात आलेली परिपत्रके, व त्यातील अलिकडचे क्रमांक २/२०२२ दिनांक ५ मे २०२२, आणि सेबीने जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, आणि परिपत्रक क्रमांक : सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआरपी/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि या संदर्भात जारी करण्यात आलेली इतर परिपत्रके यासोबर वाचले असता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंगची जबाबदारी व प्रकटीकरणाची आवश्यकता) विनियम २०१५ अन्वये एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (''दि कंपनी'') ची २२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २९ ऑगस्ट २०२२ रोजी दूपारी १२:०० वाजता भाप्रवेळ सदस्यांच्या सामायिक ठिकाणी उपस्थितीविना व्हिडिओ-कॉन्फरान्सिंग ("VC")/इतर ध्वनिचित्रिकरणाच्या माध्यमाद्वारे ("OAVM"), होईल.

२२व्या ''एजीएम''ची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२चा वार्षिक अहवाल, ज्या भागधारकांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट/कंपनी ह्यांच्याकडे त्यांच्या ई-मेल पत्त्यांचे नोंदणीकरण केलेले आहे, अशांनाच इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यान येतील. डिमटिरिअलाइन्ड स्वरूपात शेअर धारण केलेल्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरीजुकडे नोंदवावेत. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ईमेल पर्ने आणि मोबाइल नंबर कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स (RTA), केफिन टेक्नालॉजीस लिमिटेड (KFintech) ह्यांच्याक einward.ris@kfintech.com येथे दाखल करावेत आणि त्यांचे ईमेल पत्ते नोंदवण्यासाठी कंपनीकडे त्याची एक प्रम investor@sbilife.co.in येथे पाठवावी. सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की शेअर्स जर का डीमटिरिअलाइड/भौतिक स्वरूपान असतील तर, प्रकरण असेल त्यानुसार, RTA आणि/कंपनी बरोबरच्या त्यांच्या सर्व पत्रव्यवहारात त्यांनी त्यांचे DP ID आणि क्लायंट ID/फोलिओ नंबर नमूद करावेत.

२२व्या ''एजीएम''ची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.sbiife.co.in, स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाइट www.nseindia.com आणि www.bseindia.com येथे तसेच KFintech ची वेबसाइट https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध केले जातील.

सदस्यांना ''एजीएम''च्या सूचनेमध्ये पुढे ठेवण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांवर त्यांचे मत ''एजीएम''च्या तारखेच्या आधी रिमोट ई-व्होटिंग आणि ''एजीएम'' दरम्यान ई-वोटिंग मार्गे देण्याची संधी राहील. भौतिक स्वरूपात आणि डीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या आणि ज्यांनी ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्या सदस्यांसाठी ई-व्होटिंगची पद्धत आणि कार्यवाही, सदस्यांसाठीच्या सूचनेमध्ये पुरवल्या जातील.

आर्थिक वर्ष २०२१-२२च्या कंपनीच्या वार्षिक अहवालासोबत २२व्या ''एजीएम''ची सूचना लागू असलेल्या कायद्यांच्या अनुसार सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर यथावकाश पाठवली जाईल.

एसबीआय लाइफ इन्श्रन्स कंपनी लिमिटेड साठी

स्वाक्षरी/∙ विनोद कोयंडे

दिनांक : जुलै, २९, २०२२ ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक एसीएस ३३६९६)

वर प्रदर्शित केलेला ट्रेड लोगो हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीचा आहे आणि एसबीआय लाइफ द्वारा लायसन्सच्या अंतर्गत वापरला आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : नटराज, एम. व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०६९. IRDAI रजिस्टर्ड नं. 111. CIN: L99999MH2000PLC129113. टेलिफोन नंबर : (91 22) 61910000, वेबसाईट : www.sbilife.co.in | ई-मेल आयडी : investor@sbilife.co.in

यूएफओ मूवीज इन्डिया लिमिटेड सीआयएनः L22120MH2004PLC285453 नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः वॅल्युएबल टेक्नो पार्क, प्लॉट #53/1, रोड #7, एमआयडीसी,

मारोल, अंधेरी (पूर्व), मुंबई — 400093 दूरध्विनः +91 22 40305060 फैक्सः +91 22 4030511 ईमेलः investors@ufomoviez.com / वेबसाईटः www.ufomoviez.com १८ व्या वार्षिक साधारण सभेसंबंधी

नोटीस आणि ई-मतदान माहिती

ही सूचना देण्यात येत आहे की, यूएफओ मूवीज इन्डिया लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अठरार्व (१८) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, २३ ऑगस्ट २०२२ रोजी, दुपारी ३:०० वाजता (IST) व्हिडिओ कॉन्फरिन्संग ('VC') सुविधेद्वारे / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातृ ('OAVM') होणार आहे. सामान्य सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि प मे २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे २०२२ ला जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए सर्क्युलर्स) कडून होते आणि बाकी लागू प्रावधान जे कंपनी अधिनियम २०१३ (प्रावधान) प्रमाणे होते, दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे २०२२ ल सिक्योरिटीज ॲण्ड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इन्डिया (सेबी सर्क्युलर्स) कडून होते, कंपनीला ही परवानर्ग आहे की, ते त्यांची एजीएम वीसी/ओएवीमद्वारे, शेयरधारकांची भौतिक उपस्थिती एक सार्वजनिक ठिकाणी नसल्याशिवायही करू शकतात. त्याप्रमाणे, कंपनीची एजीएम वीसी/ओएवीएमद्वारे होणार आणि १८ व्या एजीएम संबंधी नोटीसमध्ये

दिल्या माहितीप्रमाणे यात व्यवहार केले जाणार

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुषंगाने, १८ व्या एजीएम आणि वार्षिक रिपोर्ट, वित्तीय वर्ष २०२१-२२ संबंधी माहितीबद्दल इलेक्ट्रॉनिक नोटीस प्रत त्या सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉजिटरीज यांच्याकडे नोंदवलेले आहेत. नोटीस पाठवणे आणि वार्षिक रिपोर्ट वर्ष २०२१-२२ हे ई-मेलद्वारा पाठवणे २९ ऑगस्ट २०२२ पर्यन्त संपन्न होणार. १८ व्या एजीएम आणि वर्ष २०२१-२२ संबंधी वार्षिक अहवाल नोटीस हे कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असणा https://www.ufomoviez.com/investor, किंवा केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड यांच्य वेबसाइटवर, जे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेयर स्थानांतरण एजन्ट आहे ("KFintech") a https://evoting.kfintech.com/ आणि बीएसई लिमिटेड https://www.bseindia.conn/ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज किंवा इन्डिया लिमिटेडच्य वेबसाइटवर https://www.nseindia.com/. कंपनीकडून आपल्या त्या अंशधारकांना सोय दिर्ल जात आहे ज्यांच्याकडे शेयर्स भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात आहे की, ते आपले मतदानाच्या अधिकाराचा वापर १८ व्या एजीएमसंबंधी नोटीसप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमाने रिमोट ई मतदान आणि एजीएममधील ई-मतदान या स्वरूपात करू शकतील. सदस्यांचे मतदान अधिकाः त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेयर्स आणि कंपनीच्या पेड अप कॅपिटलमध्ये त्याचा वाटा या अनुषंगाने असेल. वीसी सोयद्वारे प्रतिभागी होत असलेल्या सदस्यांची गणना कंपनी कायदा २०१३ मधील कलम १०३ अंतर्गत कोरमच्या उद्देशाने केली जाणार

सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की सदस्य १८ व्या एजीएममध्ये वीसीद्वारे सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जाऊ शकतील https://emeetings.kfintech.com आणि येथे त्यांचे ई-मतदान तपशीलाचा वापर करू

वीसीद्वारे सहभागी होण्यासंबंधीचे निर्देश आणि ई-मतदानाची प्रक्रिया, ज्यात शामिल आहे तो प्रकार ज्याप्रमाणे सदस्यांकडे असलेले शेअर्स जे अभौतिक स्वरूपात असतील किंवा भौतिक स्वरूपात किंवा ज्यांचे ई-मेल पत्ते पंजीकृत नसतील, ते कशा प्रकारे ई-मतदान करतील, ही माहिती १८ व्य एजीएमसंबंधी नोटीसच्या एका भागात दिलेली आहे.

ते सदस्य ज्यांचे नाव सदस्य रजिस्टरमध्ये आहे किंवा हितधारक समित्यांच्या रजिस्टरमध्ये, डिपॉजिटरीजकडून तयार केले जात असून यासंबंधी नोंदणीची शेवटची तारीख आहे मंगळवार १ ऑगस्ट २०२२, ते रिमोट ई-मतदान किंवा ई-मतदान हे एजीएम दरम्यान करू शकतील.

रिमोट ई-मतदान गुरुवार, ऑगस्ट १८, २०२२ ला सकाळी ९:०० ला सुरू होणार आणि सोमवार ऑगस्ट २२, २०२२ ला संध्याकाळी ५:०० ला पूर्ण होणार आणि त्यानंतर ई-मतदान मोड्यूर निष्क्रिय केले जाणार. एकदा का सदस्यांनी एजीएम नोटीसप्रमाणे आपले मत दिले, की कोणत्याही प्रकारे बदलता येणार नाही आणि हे ई-मतदानाद्वारे केलेले मतदान शेवटचे मानले

कोणीही व्यक्ती ज्याच्याकडे भौतिक स्वरूपात शेअर्स असतील किंवा गैर वैयक्तिक शेअरधार असतील, ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असून ते कंपनीचे सदस्य तेव्हा झाले आहेत जेव्हा नोटीस पाठवले गेले असून त्यांचे होल्डिंग शेअर्सची शेवटची तारीख होण्यापूर्वीची स्थिती आहे अर्थात ऑगस्ट १६, २०२२, ते आपले लॉगइन आयडी आणि पासवर्ड evoting@kfintech.com व निवेदन करून मिळवू शकतील. तरीही, जर ते आधीच KFintech वर नोंदणीकृत असतील, तर रिमोट ई-मतदानासाठी ते आपले सद्य यूजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात. जर वैयक्तिक शेअरधारक ज्यांच्याकडे अभौतिक स्वरूपातील प्रतिभृति असतील आणि त्यांनी कंपनीचे शेअसी घेऊन ते कंपनीचे सदस्य झाल्याआधी नोटीस पाठवले गेले आहे आणि त्यांच्याकडे कटऑफ तारखेच्या आधी अर्थात ऑगस्ट १६, २०२२ ला शेअर्स आहेत, ते एजीएम नोटीसमध्ये दिलेल्या प्रकाराने काम करू शकतील. ते सदस्य जे ई-एजीएममध्ये सहभागी होणार आहेत आणि ज्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानात

वापरले नाहीये, त्यांना एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपले मत देण्याचा अधिकार असेल (जेव्हा चेअरमनच्या निर्देशनानुसार ई-मतदानासाठी विंडो उघडली जाणार). रिमोट ई-मतदान केल्यावरसुद्धा सदस्य ई-एजीएममध्ये सहभागी होऊ शकतील, पण त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची पात्रता नसेल ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती केली जाते की, त्यांनी

नोंदणी करावी जी इलेक्ट्रॉनिक प्रकाराने डिपॉजिटरीकडे असेल आणि हे त्यांच्या डिपॉजिटरी भागीदाराकडून होत असून हे भौतिक स्वरूपाचे असल्यास कंपनी निबंधकाकडे आणि शेअर स्थानांतरण एजन्ट केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड, सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबावली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद - ५०० ०३२ येथे करावे.

कंपनीकडून तात्पुरती लिंक सिक्रय केली असून सदस्य यावरुन आपले ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर अद्ययावत करू शकतील https://ris.kfintech.com/ clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx ही लिंक फक्त वार्षिक रिपोर्ट २०२१-२२ संबंधी प्रकारासाठी आणि १८ व्या एजीमसंबंधी नोटीसप्रमाणे (यात ई-मतदानसंबंधी माहिती सुद्धा असेल) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ओपन केली गेली आहे.

सेबीकडून पॅन, केवायसी आणि नामितीसंबंधी विवरण हे भौतिक शेअरधारक सदस्यांकडून देणे गरजेचे असून यासाठी फॉर्म ३१ मार्च २०२३ पर्यन्त आणि पॅन व आधार लिंकिंग ३१ मार्च २०२२ पर्यन्त असून यासंबंधी सर्क्युलरची तारीख ०३ नोव्हेंबर २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१ होती भौतिक स्वरूपात शेअर्स असलेल्या शेअरधारकांना ही विनंती केली जाते की त्यांनी आपले पॅन, केवायसी आणि नामितीसंबंधी माहिती कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्टला द्यावे अर्थात केफिनटेक einward.ris@kfintech.com. यासंबंधी अद्ययावत करण्यासाठीचे फॉर्म्स य लिंकवर उपलब्ध आहेत. https://ris.kfintech.com/default.aspx

.०. जर आपल्याला काहीही प्रश्न किंवा/आणि तक्रार असेल, जे इलेक्ट्रॉनिक प्रकाराने मतदान करण्यासंबंधी असेल, तर ते मदत आणि नेहमी विचारले जाणारे प्रश्न ('FAQs') आणि ई-मतदान उपयोगकर्ता मॅन्युअलवर त्यांच्या डाऊनलोड विभागात उपलब्ध आहे https://evoting.kfintech.com (केफिनटेक वेबसाइट) किंवा आपण संपर्क करा evoting@kfintech.com किंवा कोणत्याही प्रश्नासाठी कॉल करा केफिनटेक टोल फ्री नं १८००-३०९-४००१.

दिनांक : जुलै २९, २०२२ स्थळ: मुंबई

यूएफओ मूवीज इन्डिया लिमिटेडकरिता कविता थडेश्वर

कंपनी सेक्रेटर्र

OSBI

एसएमईबीयू विभाग, कॉर्पोरेट सेंटर, स्टेट बँक भवन, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१

शुध्दीपत्रक - SBI/SMEBU/OPS/२०२२-२३/३

आरएफपी क्र. SBI/SMEBU/OPS/२०२२-२३/१ दिनांक: ०८.०७.२०२२ कृपया दिनांक ०८.०७.२०२२ रोजीच्या व्सॉफ्टवेअर सोल्यूशन / सर्व्हिस फॉर बिझनेस रूल इंजिनच्या खरेदीसाठी आरएफपी पहा. दिनांक २२.०७.२०२२ च्या प्री–बिड प्रश्नांसाठी शुद्धीपत्र आणि बँकेचा प्रतिसाद अपलोड करण्यासाठी बँकेच्या https://www.sbi.co.in वेबसाइटवर

बोली लावण्याची अंतिम तिथी आणि वेळ: ०४.०८.२०२२ रोजी १५:०० वाजेपर्यंत फक्त https://etender.sbi वर ऑनलाइन पद्धतीने.

तांत्रिक बोली उघडण्याची तारीख आणि वेळ– ०४.०८.२०२२ रोजी १५:३० वा.

प्रोक्युरमेंट न्यूज अंतर्गत प्रवेश केला जाऊ शकतो.

एसएमई बिझनेस युनिट

वान्द्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ 🏿 चूरध्वनी: +९१ २२ ६६७८ ५००० ई-मेल: investorrelations@mahanagargas.com 🗵 संकेतस्थळ: www.mahanagargas.com



२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान आणि नोंदवही बंद संबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, महानगर गॅस लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम/मीटिंग) **बुधवार, दि. २४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता** (भारतीय प्रमाणवेळ **आयएसटी**) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ इतर दुक्श्राव्य माध्यमे (''ओव्हीएएम'') साधनांच्याद्वारे आयोजित केलेली आहे. त्यात एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यात येईल. हे आयोजन कंपनी व्यवहार मंत्रालयाने पुढील तारखांना वितरीत केलेल्या परिपत्रकांनुसार होईल. त्या अशा दि. ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि ०५ मे २०२२. (यांचा एकत्रित उल्लेख ''**कं. व्य. मंत्रालयाची परिपत्रके''** असा केला आहे) तसेच सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची पुढील तारखांची सेबीची परिपत्रके दि. १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे २०२२ यानुसार ही सभा होईल. यासाठी कंपनीने २७ व्या एजीएमची सूचना, ज्या सभासदांची ई-मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदले आहेत त्यांनाच फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे वि. वर्ष २०२१–२०२२ च्या वार्षिक अहवालासह पाठविली आहे. अश सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याचे काम २९ जुलै २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. वरती नमूद केलेल्या परिपत्रकानुसार एजीएमची सूचना प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकता भागविण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२०२२ चा कंपनीचा वार्षिक अहवाल आणि कंपनीच्या एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.mahanagar.gov.com येथे तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') यांची वेबसाइट www.cdslindia.com येथे सुद्धा उपलब्ध आहे. तसेच त्यांची एक प्रत जेथे कंपनीचे समभाग सूचीवर आहेत अशा स्टॉक एक्स्चेंज यांच्या वेबसाइट्स म्हणजे www.nseindia.com आणि www.bseindia.com येथेही उपलब्ध आहेत. दुरून- ई-मतदान करणे

कंपनी कायदा २०१३ ('कायदा') यातील कलम १०८– ज्याचे सहवाचन कंपन्यांचे (व्यवस्थापन व प्रशासन) याची नियमावली २०१४ यातील नियम २० सोबत होते, आणि त्यात वेळोवेळी केलेल्या दुरुस्त्या यातील तरतुदींना अनुसरून इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ही सर्वसाधारण सभेसाठी प्रसारित केलेली 'सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड्स-२' आणि सेबी (सूचीसाठीची बंधने व प्रकटने यांच्या आवश्यकता) याची नियमने २०१५, यातील नियमन क्र. ४४, यातील तरतुदीनुसार कंपनीने एजीएमपूर्वी आणि त्या दरम्यान, सभेत होणाऱ्या व्यवहारांवर सभासदांनी– ई-मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि या हेतुसाठी कंपनीने सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाची सुविधा देण्यासाठी सीडीएसएलची नियुक्ती केलेली आहे. एजीएमच्या सुचनेत ई-मतदानासाठीच्या तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत. मतदारांना विनंती आहे की, त्यांनी खालील माहितीची नोंद घ्यावी. अ. दु<mark>र</mark>वरून ई-मतदान करण्याची सुविधा खाली दिलेल्या मुदतीच्या कालावधीत

-मतदान सुरू होण्याची शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भा.प्र.वे. आयएसटी) ई-मतदान बंद होण्याची मंगळवार दि. २३ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी

०५.०० वाजेपर्यंत (भा.प्र.वे. आयएसटी) या वेळेनंतर सीडीएसएल दूरवरून ई-मतदान करण्याचे मोड्युल मतदान करण्यास

असमर्थ करील आणि समाप्तीच्या तारखेला व वेळेनंतर सभासदांना मतदान करण्याची परवानगी नाही. तसेच कोणत्याही ठरावावर एकदा मतदान करणाऱ्या व्<mark>य</mark>क्तीला ते नंतर बदलण्याची किंवा पुनः मतदान करण्याची मनाई आहे. ज्या सभासदांकडे मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ (नोंदणीची तारीख रेकॉर्ड डेट)

रोज़ी कंपनीचे पूर्ण भरणा केलेले जेवढे शेअर्स असतील त्या प्रमाणात त्यांना म<mark>त्त</mark>दानाचा हक्क असेल. सभेच्या दरम्यानसृद्धा दुरवरून-ई-मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असेल आणि जे सभासद सभेत प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि त्यांनी जर त्यापूर्वी त्यांचे मतदान दुरस्थ-ई-मतदानाने केलेले नसेल तर त्यांना सभेचे काम च<mark>लू असताना मतदान करता येईल. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांची नोंदवही</mark>/ लाभधारक मालकांचे रजिस्टार यामध्ये नोंदणीच्या तारखेला नोंदवलेले असेल त्यांना ए जीएमपूर्वी दुरून मतदान करण्याच्या सोबत एजीएममध्ये मतदान करण्याचा लाभ

वरील सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविल्यानंतर जर कुणी व्यक्ती कंपनीचे शे<mark>अ</mark>र्स मिळवून कंपनीची सभासद झाली असेल आणि नोंदणीच्या तारखेला शेअर्स धारण करीत असेल तिचे एक विनंती पत्र helpdesk.evoting@cdslindia.com यां<mark>चेकडे पाठवावे किंवा सीडीएसएलने उपलब्ध करून दिलेला विनामूल्य फोन क्र.</mark> १८००२२५५३३ यावर संपर्क करावा आणि लॉगइन आयडी आणि पासवर्ड मि<mark>ळवावा. मात्र त्याने/ तिने सीडीएसएल यांचेकडे यापूर्वीच दूरस्थ ई-मतदानाची</mark> नों<mark>द</mark>णी केली असली तर त्याने/ तिने तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मत

ज्या सदस्यांनी ठरावांवर दूरस्थ-ई-मतदान पद्धतीने एजीएम होण्याच्या पूर्वीच मतदान के<mark>ले</mark> असेल, तेसुद्धा एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होऊ शकतील मार त्यांना संबंधित ठरावांवर पुनः मतदान करता येणार नाही. ई-मेल पत्याची नोंदणी

ज्या सभ<mark>ासदांनी, त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी अद्याप केलेली नाही, त्यांना विनंती</mark> करण्यात<mark> येते की, त्यांनी मंगळवार **दि. १६ ऑगस्ट २०२२** पूर्वी खाली दिलेली पद्धत</mark> वापरून त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंद करावी आणि एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळवावा तसेच ई-मतदान करण्यासाठी लॉगइन आयडी

आणि पासवर्ड मिळवावा. ए) | https://linkintime.co.in/emailreg/email-register.html य

बी) कंपनीच्या नावाची म्हणजे Mahanagar Gas Limited, याची निवड करावी. सी) तैथे डीपीआयडी आणि क्लायंट आयडी/ फिजिकल फोलिओ नंबर आणि परमनंट

प्रकांऊट नंबर (पॅन) यांची नोंद करावी. जर फिजिकल फोलिओवर पॅनचा तपशील ४पलब्ध नसेल तर सदस्याने शेअर सर्टीफिकेट नंबर्सचा एक नंबर लिहावा. डी) विश्वासार्हतेसाठी पॅन कार्डची स्वतः साक्षांकित केलेली प्रत अपलोड करावी.

सिस्टीममध्ये पॅन तपशील नसल्यास, अद्ययावत करण्यासाठी सिस्टीम सभासदाला स्वयं साक्षांकित पॅन कार्डची प्रत सादर करण्यास सांगेल.

ई) रिभासदाने त्याचा ई-मेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदवावा. एफ) गानंतर सिस्टीम एजीएम नोटीस मिळविण्यासाठी ई-मेल पत्ता कायम करील. जर सद<mark>स्</mark>य प्रत्यक्ष कागदी स्वरूपात शेअर्स धारण करीत असतील तर त्यांनी त्याच्या ई मेल पत्त्राची कायमस्वरूपी नोंदणी करण्याकरिता आणि त्याचे अद्ययावतीकरण त्यांचे

डिपॉझि<mark>ट</mark>री पार्टिसिपंट याचेकडे आणि रजिस्टार म्हणजे 'लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' याचेकडे करावे; अशी त्यांना विनंती आहे. बँक खात्याच्या माहितीचे अद्ययावतीकरण करणे ज्या सभासदांनी लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा अन्य प्रकारे त्यांच्या बँक खात्यात थेट

जमा व्ह<mark>ावा; यासाठी त्यांच्या बँक खात्याच्या तपशिलाचे अद्घयावतीकरण केलेले नसेल</mark> तर, त्यां<mark>नी</mark> तसे करण्यासाठी खालील सूचनांचे पालन **मंगळवार, १६ ऑगस्ट २०२२** पूर्वी प्रत्यक्ष

(१) https://linkintime.co.in/emailreg/email या लिंकला bank detail registration यामध्ये भेट द्यावी - तेथे ज्या बँक खात्यात लाभांश जमा करावयाचा असेल त्याचा तपशील भरावा :-* बँकेचे नाव * बँक खाते (अकाऊंट) नंबर आणि * ११ डिजिट आयएफएससी कोड

> अ) पॅन कार्डची स्वतः साक्षांकित केलेली प्रत अपलोड करावी. ब) सदस्याने कंपनीमध्ये नोंदलेल्या त्याच्या पत्त्याला पृष्टी देण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र याची स्कॅन केलेली व स्वतः साक्षांकित केलेली प्रत अपलोड करावी. (जसे आधार कार्ड, पासपोर्ट)

क) जर शेअर्स संयुक्त नावाने धारण केलेले असतील तर ज्या सदस्याचे नाव प्रथमधारक म्हणून आहे अशा रद्द केलेल्या चेकची स्वयंसाक्षांकित प्रत स्कॅन करून अपलोड करावी.

जे सभासद डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करतात; त्यांना विनंती आहे की. त्यांनी त्याचे 'इलेक्ट्रॉनिक बँक मॅंडेट'चे अद्यावतीकरण त्याच्या संबंधित डीपी यांच्याकडे करावे.

एजीएमला उपस्थित राहणे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करणे याबाबत कोणतीही गाऱ्हाणी-अडचणी असतील त्या कृपया श्री. राकेश दळवी, सी. मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस् लिमिटेड (सीडीएसएल), ए-विंग, २५ वा मजला, मॅरॅथॉन फ्यूचर्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई–४०००१३ येथे करावी किंवा he<mark>lpdesk.evoting@cdslindia.com येथे ईमेल पाठवावी किंवा विनामूल्य फोन क्र.</mark> १८०० २२५५३३ यावर संपर्क करावा.

नोंदवही बंद होणे आणि लाभांश

याद्वारे आ<mark>णखी सूचना देण्यात येते की, वरील कायद्याचे कलम १९ ज्याचे वाचन कंपन्यांचे</mark> (व्यवस्<mark>था</mark>पन आणि प्रशासन) नियमावली २०१४ यातील नियम १० सोबत होते; त्यातील तरतुर्दीन<mark>।</mark> अनुसरून, कंपनीच्या सदस्यांची नोंदवही (रजिस्टर) आणि शेअर्स हस्तांतरणाच्या नोंदवह्<mark>य</mark> (शेअर ट्रान्स्फर बुक्स) ही बुधवार दि. १७ ऑगस्ट २०२२ ते बुधवार २४ ऑगस्ट २०२२ दोन्ही दिवस समाविष्ट या कालावधीमध्ये २७ व्या एजीएमसाठी वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या लाभांशाचे पैसे देणे या हेतुंसाठी बंद राहतील. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्य<mark>ा</mark> आर्थिक वर्षाचा कंपनीच्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंतिम लाभांशा<mark>ला</mark> एजीएमने मंजूरी दिली तर ती २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून ३० दिव<mark>सांच्या कालावधीत, ज्या सदस्यांची नावे रजिस्टर ऑफ मेंबर्स ऑफ कंपनी यामध्ये</mark> नोंदणी <mark>त</mark>ारीख म्हणजे मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी असतील. त्यांना तो देण्यात येईल. <mark>ज्</mark>या सभासदांना इलेक्ट्रॉनिक बँक मॅंडेटची नोंदणी केली नसल्याने त्याच्या बँक खात्याद्वार इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्विसेस किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून स्वीकारत येणार न<mark>ा</mark>ही. त्या सभासदाला कंपनी डिव्हीडंड वॉरंट/ बॅंकर्स चेक्स/ डिमांड डाफ्ट याद्वारे लाभांश पाठविला.

महानगर गॅस लिमिटेडकरिता सही⁄-अतुल प्रभू,

कॉम्प्लायन्स ऑफिसर

दिनांक- ३० जुलै २०२२ स्थळ- मुंबई कंपनी सेक्रेटरी आणि

मागणी वकील यशवंत शेणॉय यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. त्याची दखल घेऊन उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांविरुद्ध कारवाई केली, अशी विचारणा करुन त्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई इंटरनॅशनल विमानतळ लिमिटेडने सरकार आणि महापालिकेला दिले होते.



